



GARWARE SYNTHETICS LIMITED

15th September, 2020

To,
The Corporate Relations Department,
Bombay Stock Exchange Limited,
PJ Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai-400 001

REGD. OFFICE & FACTORY :
MANISH TEXTILES INDUSTRIES PREMISES,
OPP. GOLDEN CHEMICAL, PENKAR PADA,
POST MIRA, DIST THANE - 401 104.
CIN: L99999MH1969PLC014371

TEL. : 022-2845 6037 / 2845 7763
GRAMS : 'GARFLON'
WEB : www.garwaresyn.com
E-mail : garware.synthetic@gmail.com

Ref: Scrip Code: 514400

Garware Synthetics Limited

Sub: Submission of Newspaper Clipping Pursuant to regulation 47(1) (b) of SEBI (LODR) Regulation, 2015 of Un-audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020


Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith newspaper clipping for Un-audited Financial Results as per Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulation, 2015 for the Quarter ended 30th June, 2020 published in "Navshakti" (Marathi Edition) and "The Free Press Journal" (English Edition) on Tuesday 15th September, 2020 for you records.

Kindly acknowledge the receipt of the same.

Thanking You.

For Garware Synthetics Limited


Santosh Borkar
Director
DIN: 03134348



PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of, SC Credit Fund, having its office at 503, Peninsula Towers, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400013 ("Investor"), being the holder of debentures of an amount of Rs.72,00,00,000/- ("Debentures") issued by Seya Industries Limited, having its registered office at T-14, MIDC, Tarapur, Boisar, Palghar, Thane - 401 506, Maharashtra, India ("Borrower"), that the leasehold rights in respect of properties as more particularly described in Schedule hereunder ("Mortgaged Assets"), is mortgaged in our favour (acting as "Trustee" for the benefit of the Investor) by the Borrower under the Deed of Mortgage dated March 8, 2019 bearing registration number 3296/2019 and registered with the sub-registrar of assurances, at Palghar, Maharashtra, ("Deed of Mortgage"), to secure the repayment of amounts payable by the Borrower under transaction documents executed in relation to the Debentures ("Transaction Documents"). Owing to the default by the Borrower under the Transaction Documents, we (acting as "Trustee" on the instructions of the Investor) are enforcing our rights to invoke securities provided by the Borrower under the Transaction Documents including mortgage on the Mortgaged Asset in order to recover the pending dues of the Investor. Accordingly, we are enforcing our mortgage on the Mortgaged Assets and are taking possession of the Mortgaged Assets. All rights relating to the Mortgaged Assets shall now vest with us (acting as "Trustee" for the benefit of the Investor).

All persons are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone in relation to the properties mentioned in the Schedule. Any person(s) having any claim in respect of the properties mentioned in the Schedule or part thereof under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming, howsoever, are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at the address mentioned below within a period of 14 days of publication hereof, failing which the claims of such person(s) will be deemed to be waived and/or abandoned.

SCHEDULE

All that piece of land known as Plot No.K-59 in the Tarapur Industrial Area, within the village limits of Salwad and within, Taluka Palghar, District Thana admeasuring 3939 square metres or thereabout and bounded as follows that is to say:

North by : Reserve Land;
South by : Plot No. K-60;

East by : Estate Road;
West by : Private Road.

All that piece of land known as Plot No.K-60 in the Tarapur Industrial Area, within the village limits of Salwad and within, Taluka Palghar, District Thana admeasuring 4185 square metres or thereabout and bounded as follows that is to say:

North by : Plot No. K 59;
South by : Plot No. K-11;

East by : Estate Road;
West by : Private Road.

Sd/-

Beacon Trusteeship Limited
4C & D, Siddhivinayak Chambers,
Gandhi Nagar, Opp. MIG Cricket Club,
Bandra (East), Mumbai 400 051

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my clients are entering into an agreement for purchasing the Flat No.1, 'C' Wing, Ground floor, admeasuring 480 sq. feet (Carpet) in Ranjit Co-operative Housing Society Ltd., 26-A, Sarojini Naidu Road, Mulund (West), Mumbai 400 080 CTS No. 684, Mulund Division with 1) Smt. Devkaben Shamji Gala, 2) Shri Chhaganlal Shamji Gala and others, the heirs and legal representatives of late Shri Shamji Nanji Gala the owner of the Flat.

Any person or persons having any right, title, interest, claim, demand etc. against late Shri Shamji Nanji Gala and/or 1) Smt. Devkaben Shamji Gala, 2) Shri Chhaganlal Shamji Gala and others, the heirs and legal representatives of late Shri Shamji Nanji Gala in respect of the Flat No.1, 'C' Wing, Ground floor, admeasuring 480 sq. feet (Carpet) in Ranjit Co-operative Housing Society Ltd., 26-A, Sarojini Naidu Road, Mulund (West), Mumbai 400 080 CTS No. 684, Mulund Division, by way of heirship, ownership, lien, encumbrance, charge or any other interest of whatsoever nature in respect of the said Flat is or are hereby requested to make the same known in writing to the undersigned at the address given below along with supporting documents within 7(Seven) days from the publication of this Notice, failing which the claim of the said person or persons would be deemed to have been waived and/or abandoned without any reference or regard to any such purported claim or interest.

Dated this 12th day of September 2020.

RAVINDRA N. KACHARE
Advocate
Flat No.403, 'B' Wing, UPHAR Co-operative Housing Society Ltd., Shiv Vallabh Road, Western Express Highway, Dahisar (East), Mumbai 400 068

NOTICE

NOTICE is hereby given that Rajiv S. Asrani alias Rajiv Suresh Asrani ("the said Owner") is intending to sell to our client free from all encumbrances, claims and demands whatsoever, his Shop No. G-46 subject however to a pending loan taken by the said Owner from IDBI Bank against the said shop, more particularly described in the Schedule hereunder written. The said shop was purchased by the said Owner from the Promoter viz. Milan Theatres Pvt. Ltd. vide Agreement for Sale dated 10.02.2016 registered with the Jt. Sub-Registrar, Andheri No. 2, Mumbai Suburban District under Serial No. BDR-4/1420/2016 on 15.02.2016. The said Owner has represented that the original of the said Agreement for Sale dated 10.02.2016 is lying with the said IDBI Bank.

All persons having any claim or interest against or to the said shop or any part thereof by way of sale, assignment, mortgage, trust, lien, gift, charge, possession, inheritance, lease, tenancy, licence, maintenance, easement or otherwise howsoever are required to make the same known in writing to the undersigned within 14 days from the date of publication hereof failing which the sale shall be effected without any reference to such claim, if any, and the same shall be considered as waived.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

Shop No. G-46, admeasuring 16.33 sq. mts. (Carpet), on the ground floor of the building "Milan Shopping Centre" (Milan Shopping Centre) situated at Milan Suburban Road, Santacruz (West) Mumbai 400 054 on Final Plot No. 30A of T.P.S. No. VI of Santacruz bearing C.T.S. No. 1629 in the Village Vile Parle (W), Taluka Andheri / Vile Parle in the Registration District of Mumbai Suburban.

Mumbai dated this 14th day of September 2020.

Sd/-
For Fiona Nazareth,
Partner
P. Vas & Co.,
Advocates & Solicitors,
A/1, "Liberty", 1st Floor,
98-B, Hill Road, Bandra,
Mumbai 400 050
e-mail: pvasi979@gmail.com

Hi-Klass Trading And Investment Limited

Regd. Office: Office No 15, 2nd Floor, Plot No 24, Rehman Building, Veer Narman Road, Hutatma Chowk, Fort Mumbai 400001. Tel.: 22874084/22874085 Email: st.jain99@gmail.com

CIN: L51900MH1992PLC066262

Extract of Standalone Financial Results for the Quarter ended 30th June, 2020

| Sr. No. | Particulars | Quarter Ended | | | Corresponding 3 months ended in the previous year 30 th June 19 |
|---------|--|--------------------------|---------------------------|--------------------------|--|
| | | 30 th June 20 | 31 st March 20 | 30 th June 19 | |
| 1 | Total Income from Operations | 4.38 | 14.42 | 0.35 | |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) | 2.89 | 2.12 | -4.23 | |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) | 2.89 | 2.12 | -4.23 | |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) | 2.89 | 1.59 | -4.23 | |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 2.89 | 1.59 | -4.23 | |
| 6 | Equity Share Capital | 310.062 | 310.062 | 310.062 | |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | | 114.22 | | |
| 8 | Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - 1) Basic. | 0.09 | 0.05 | 0.00 | |
| 2) | Diluted | 0.09 | 0.05 | 0.00 | |

The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in its meeting held on 14th Sept 2020 and also Limited Review Report were carried out by the Statutory Auditors. Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's Website i.e. www.hiklass.com.in and on the website of the Stock Exchange (www.bseindia.com)

Place : Mumbai For Hi-Klass Trading and Investment Limited, Suresh Jain (Managing Director) DIN: 0142300

Date : 14-09-2020

GARWARE **GARWARE SYNTHETICS LIMITED**

Registered Address: Manish Textile Industrial Premises, Opp. Golden Chemical, Penkar Pada, Mira Road-401104 CIN: L9999MH1969PLC014371

Extract of the Standalone Un-audited Financial Results for the Quarter ended June, 2020

| Sr. No. | Particulars | Quarter Ended | | | Year Ended 31/03/2020 Audited |
|------------|---|-----------------------|--------------------|-----------------------|-------------------------------|
| | | 30/06/2020 Un-audited | 31/03/2020 Audited | 30/06/2019 Un-audited | |
| 1 | Total Income | 65.25 | 224.17 | 228.40 | 911.70 |
| 2 | Profit/(Loss) before tax, exceptional items and extraordinary items | (4.62) | 24.85 | (5.40) | 18.41 |
| 3 | Profit/(Loss) before tax but after extra ordinary activities and exceptional items | (4.62) | 72.35 | (52.90) | 18.41 |
| 4 | Net Profit/(Loss) from ordinary activities after tax (9-10) | (4.62) | 64.98 | (52.90) | 11.05 |
| 5 | Net Profit/(Loss) for the period (11+12) | (4.62) | 64.98 | (52.90) | 11.05 |
| 6 | Total Comprehensive Income for the period [comprising of Profit and Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (After Tax)] | (4.62) | 64.98 | (52.90) | 11.05 |
| 7 | Paid-up Equity Share Capital (Face value shall be indicated) | 580.89 | 580.89 | 580.89 | 580.89 |
| 8 | Reserves Excluding (Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year | | | | 261.88 |
| 9 | i. Earnings per share (before extra ordinary items) a. Basic | (0.08) | 1.25 | (0.91) | 0.32 |
| b. Diluted | (0.08) | 1.25 | (0.91) | 0.32 | |

The above is an extract of the detailed format of Quarterly Un-audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Un-audited Financial Results is available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com).

Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For Garware Synthetics Limited Sd/- Santosh Borkar Director DIN: 03134348

Date: 14.09.2020

Place: Mumbai

SHREENATH INVESTMENT COMPANY LIMITED

CIN No : L67120MH1979PLC022039
Regd. office: 801-802, Dalamal Towers, Nariman Point, Mumbai-400 021
Tel No. : 022-66381800 / 49490800 Email Id: slc2889@gmail.com, Website: www.shreenathinvestment.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2020

| Particulars | Quarter Ended | | | Year Ended 31.03.2020 |
|--|------------------------|----------------------|------------------------|-----------------------|
| | 30.06.2020 (Unaudited) | 31.03.2020 (Audited) | 30.06.2019 (Unaudited) | |
| 1. Total income from operations (net) | - | - | - | - |
| 2. Net Profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items) | 12.85 | 453.37 | 21.26 | 473.62 |
| 3. Net Profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items) | 12.85 | 453.37 | 21.26 | 473.62 |
| 4. Net Profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items) | 12.19 | 455.79 | 21.17 | 475.09 |
| 5. Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] | 239.40 | (459.15) | 108.26 | (198.56) |
| 6. Equity Share Capital | 25.00 | 25.00 | 25.00 | 25.00 |
| 7. Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/- each) | 4.87 | 182.31 | 8.47 | 190.03 |

The above is an extract of the detailed format of Standalone Unaudited Quarterly Financial Results for the quarter ended on 30th June 2020 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Unaudited Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on company's website at www.shreenathinvestment.in

By the order of the Board For Shreenath Investment Company Limited Sd/- Vikas Maphra Managing Director DIN: 00211580

Date: 14th September, 2020

Place: Mumbai

ORGANIC COATINGS LTD.

(CIN L24220MH1965PLC013187)
Registered Office: Unit No. 405, Atlanta Estate Premises Co-op. Soc. Ltd., Vith Bhatti, Goregaon (East), Mumbai - 400 063.
Email ID for Investor's Grievances - organiccoatingsltd@organiccoatingsltd.com
Website: www.organiccoatingsltd.com

STATEMENT OF UNAUDITED RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2020

(₹ In Lakhs, except for Earning Per Share)

| Sr. No. | Particulars | Quarter ended | | | Year ended 31 st March, 2020 |
|---------|---|---|---|--|---|
| | | 30 th June, 2020 (Unaudited) | 30 th June, 2019 (Unaudited) | 31 st March, 2020 (Audited) | |
| 1. | Total income from operations (net) | 216.76 | 921.21 | 658.77 | |
| 2. | Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items*) | (65.65) | 11.38 | (35.64) | |
| 3. | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items*) | (65.65) | 11.38 | (35.64) | |
| 4. | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items*) | (65.65) | 11.40 | (33.59) | |
| 5. | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] | (65.65) | 11.40 | (33.73) | |
| 6. | Equity Share Capital | 767.46 | 767.46 | 767.46 | |
| 7. | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year | - | - | - | |
| 8. | Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) | (0.86) | 0.15 | (0.44) | |
| | Diluted : | (0.86) | 0.15 | (0.44) | |

1) * Figures for the quarter ended on 31st March 2020 is the balancing figures between Audited figures for the full financial year ended 31st March, 2020 and published year to date figures up to the third quarter of the financial years 2019-20.

2) The above is an extract of the detailed format of Annual Financial Results filed with BSE Ltd. under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and Company's website: www.organiccoatingsltd.com

3) * Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.

4) The Company's operations were impacted during the whole month of April, 2020 due to shutdown of its plant at Vadodara following the nationwide lockdown imposed by the Government of India in view of the COVID-19 pandemic. The Company's plant has since resumed operations, taking full due care for the health and safety of its employees and adopting work from home policy wherever possible. The Company has evaluated the impact of this pandemic on its business operations, financial positions and based on its review of current indicators, there is no significant impact on the Company's assets, capital and financial resources, profitability parameters, liquidity position for the period ended 30th June, 2020. However, the impact assessment of COVID-19 is a continual process given the uncertainties associated with its nature and duration. Moreover, turnover of the company is declined due to expiration of Agreement with Heidelberg India Pvt Ltd on 29th February, 2020. The financial implications are contingent on the various business parameters which may emerge from time to time and the Company will continue to closely monitor any material changes from those estimates as on the date of adoption of this financial results.

For & on behalf of the Board For Organic Coatings Limited Sd/- Ajay R. Shah Whole Time Director

Place : Mumbai Dated : 14/09/2020

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that my clients have agreed to purchase from Mrs. Leela Gopalakrishna Kudva, Mr. Gopalakrishna Baburao Shenoy, Mrs. Chandraprabha Achutha Prabh, Mrs. Aarti Ashok Nayak, Mrs. Sheela Pradip Patil, collectively "the Owners" all their rights, title and interest in the Premises more particularly described in the Schedule hereunder written, which Premises have been acquired by the Owners as and by way of Permanent Alternate accommodation from Mrs. Mukesh Patel and Others (The Developer) and Pant Nagar M.L.G. Co-operative Housing Society Limited (Society) in lieu of Flat No. 3327, Type 'D', 510 Sq.ft. carpet area, on the 2nd floor of Building No. 112 at Pant Nagar M.L.G. Co-operative Housing Society Limited ("the Old Premises"). All Persons having any claim, demand, right, benefit or interest in respect of or against the said Premises and/or the Old Premises or any portion thereof, by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, share, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, license, lien, mortgage, charge, encumbrances, occupation, covenant, trust, easement, gift, inheritance, bequest, maintenance, possession, development rights, right of way, reservation, agreement, in-dispensable, family arrangement/settlement, decree or order of any Court of Law, partnership or otherwise of whatsoever nature or otherwise are hereby requested to give notice thereof in writing along with supporting documents to the undersigned at his address mentioned below within 14 (fourteen) days from the date publication hereof, failing which the claim and/or objection, if any, of such person or persons will be considered to have been waived, released, relinquished and/or abandoned.

SCHEDULE (Description of the Premises)
All that consisting of Flat No. 202 (admeasuring 855 Sq. ft. carpet area) in Wing A-2 known as "Sapphire", Building No. 1, Neelkant Regent, situated at Pant Nagar M.L.G. Co-operative Housing Society Limited, R.N. Narkar Marg, Ghatkopar (East), Mumbai - 400075 and constructed on land bearing Survey No 236A, CTS Nos. 5678, 5679 and 5686 of Village Ghatkopar, Taluka Kurla, Mumbai Suburban District.

Dated: 15th September, 2020

Sd/- Nilesh Pawar (Advocate High Court)
Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

SARVAMANGAL MERCANTILE COMPANY LIMITED

CIN - L51100MH1983PLC029600
Registered office: No. 2 Mohatta Bhavan Properties Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018
Tel.: 022 24964656-60; Fax: 022 24963055; Email: info@sarvamangalmercantile.com; Website: www.sarvamangalmercantile.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2020

(Rs. In Lakhs, Except EPS)

| Sr. No. | Particulars | Quarter Ended | | Year Ended | |
|---------|--|------------------------|----------------------|------------------------|----------------------|
| | | 30.06.2020 (Unaudited) | 31.03.2020 (Audited) | 30.06.2019 (Unaudited) | 31.03.2020 (Audited) |
| 1 | Total Income from Operations (Net) | 0.00 | 37.98 | 0.00 | 256.89 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) | (14.23) | 23.15 | (8.73) | 14.3 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | (14.23) | 23.15 | (8.73) | 14.3 |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items and minority interest) | (14.23) | 23.15 | (8.73) | 14.3 |
| 5 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 548.06 | (476.66) | (451.27) | (1,154.91) |
| 6 | Equity Share Capital | 24.90 | 24.90 | 24.90 | 24.90 |
| 7 | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance sheet of previous year | - | - | - | 805.05 |
| 8 | Basic and Diluted Earnings Per Share (EPS)- before extraordinary item (Face Value Rs. 10/- each) | (5.71) | 9.30 | (3.51) | 5.74 |

The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended June 30, 2020 filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Unaudited Standalone Financial Results are available on Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.sarvamangalmercantile.com).

For Sarvamangal Mercantile Co. Ltd

Place: Mumbai Date: September 14, 2020

Sanjay Jain Director (DIN:00047973)

Sd/- Nilesh Pawar (Advocate High Court)

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Date: 15th September, 2020

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-400703

Office No. C-229, 2nd Floor, Big Splash, Sector-17, Vashi, Navi Mumbai-40070

DEVINSU TRADING LIMITED
Regd Office: 82, Maker Chambers III, 215, Nariman Point, Mumbai-400021
Tel. No.: 022-2204 2554 / 2204 7164 - Fax No.: 022-2204 1643
CIN: L51900MH1985PLC036383
EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2020

SYNCOM Healthcare Limited
CIN: L51397MH2002PLC136652
Regd. Off: 144, 1st Floor Shree Chandra Chs. A.K.Vadga Marg, Opp.HFC Bank, Midst East, Mumbai 400097
NOTICE
In terms of regulation 29 of the SEBI (Listing obligation and disclosure requirements) Regulations, 2015, we hereby inform you that the meeting of the Board of Directors of the company is scheduled to be held on Tuesday, September, 15, 2020, at the registered office of the Company inter alia, to consider and take on record the Un-Audited Standalone Financial Results for the quarter and ended June 30, 2020.

GARWARE SYNTHETICS LIMITED
Registered Address: Manish Textile Industrial Premises, Opp. Golden Chamber, Penkar Pada, Mira Road-401104
CIN: L99999MH1969PLC014371
Extract of the Standalone Un-audited Financial Results for the Quarter ended June, 2020

Hi-Klass Trading And Investment Limited Regd. Office: Office No 15, 2nd Floor, Plot No 24, Rehman Building, Veer Nariman Road, Hutatama Chowk, Fort Mumbai 400001.
Extract of Standalone Financial Results for the Quarter ended 30th June, 2020

RELIANCE HOME FINANCE LIMITED
रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड
बँका संचालित (सिक्युरिटी इन्स्ट्रुमेंट) क्लब, २००१ च्या नियम ८(२) नुसार
न्यायाधीश, निम्नव्यवहारीकानि रिलायन्स होम फायनान्स लि. चे प्राधिकृत अधिकारी वा गारंटी सिम्ब्युटिव्हेशन अँड रिस्कन्यूट्रल ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एन्व्हेस्टमेंट ऑफ सिम्ब्युटिव्हेशन अँड अॅड, २००२ अन्वये आणि कलम १३(२) सहाय्यता सिम्ब्युटिव्हेशन (एन्व्हेस्टमेंट) क्लब, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकाराना वार करून एक मागील सूचना जारी करून घालील कर्जदार/सह-कर्जदार यांना सूचविलेली रकमेची परतफेड सद्य सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

जाहीर सूचना
माझे अशील जे याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन केलेली मिळकत खरेदी करण्यास इच्छुक आहेत त्यांच्या वतीने याद्वारे जाहीर सूचना देण्यात येत असून कोणत्याही प्रकारचे दावे, आक्षेप जर असल्यास ते एक कायदाप्रमाणे मागितले आहेत. ते सदर श्री. पी.सी. थॉमस, वकील उच्च न्यायालय यांचे कार्यालय शांती क्र. १०२, एस्टी अपार्टमेंट्स, साईबाबा नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ येथे रविवार आणि बँक सुट्टी वगळून कोणत्याही कामाच्या दिवशी सा. ११.०० वा. ते सायं. ५.०० वा दरम्यान या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. जर तसे दावे, आक्षेप प्राप्त न झाल्यास ते ह्यात नसल्याचे मानण्यात येईल आणि तसे आक्षेप, दावे त्यानंतर प्राप्त झाले जाणार नाहीत.

स्प्रिंगफॉर्म टेक्नॉलॉजी लिमिटेड
नोंदणी. कार्यालय : ए २०३, सुचिता एन्वेलव्ह, महाराष्ट्र नगर, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२, दू. : ०२२-२८९०६९०१, ई-मेल: sales@springindia.com, वेबसाईट: www.springformtech.com
सीआयएन क्र. : एल५१९००एमएच१९७९पीएलसी०२१९१४
३० जून, २०२० रोजी संपलेल्या पहिल्या तिमाही आणि तीन महिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा उतारा (प्रति शेअर माहिती सोडून रु. लाखांत)

पोलो क्वीन इंडस्ट्रियल अँड फिनटेक लिमिटेड
सीआयएन नं. एल५१९००एमएच१९७९पीएलसी०२१९१४
नों. कार्यालय : ३०४, ए-शेड इंडस्ट्रियल प्रिमायसेस, जी. के. मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०९३
दू. : ०२२-२४३२४२१/२४३२४०० ई-मेल: info@poloqueen.com वेबसाईट: www.poloqueen.com
३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि तीन महिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. लाखांत)

जाहीर नोटीस
सर्व लोकांस कळविण्यात येते की, सदनिका नं. सी/२०२, २रा मजला, क्षेत्रक-६२५, सी. फुट, (बांधिलक क्षेत्र), 'के.टी. सेंट्रल को. ऑफ. हाऊसिंग सोसायटी लि.', 'स. नं. १२, हि. नं. १, गांव नोजे-माणिकपुर, वसई-(प.) ता. वसई, जि. पालघर, अशी मिळकत श्री. प्रशांत विष्णू अडावदकर यांनी श्री. धीरेंद्र नेगी व श्रीमती. शोभा धीरेंद्र नेगी, ह्यांच्याकडून दि. १४/१०/२००९ रोजीच्या देस कर. वसई-१-९०३९-२००९ अन्वये खरेदी केली होती व आहे. तदनंतर श्री. प्रशांत विष्णू अडावदकर हे दि. १८/०६/२०१० रोजी कोणत्याही मनुष्याचा शिवाय मरत झाले. त्यांच्या मनुष्यत्वात श्रीमती. प्राची प्रशांत अडावदकर, ह्या सद्य सदनिकेचे सोसायटी ३२री मालक/सभासद बनले. सदर मिळकत श्रीमती. प्राची प्रशांत अडावदकर, ह्यांनी आगदी निर्बंधित व बोचोविरहित असल्याचा भरसा देऊन आमच्या अलिप्ताना विकण्याच्या व्यवहार चालू केला आहे. तरी सदर मिळकतीबाबत के. प्रशांत वि. अडावदकर, ह्यांच्या वारसाहक संबंधांवर तसेच विक्री, गहाण, दान, दाना, बक्षीसपत्र, मागणे मनुष्यत्व वेगवेगळे, शिस्तबंधपाच्या वा हस्तांतरणाच्या दृष्टीने कोणीही व्यक्ती/संस्था ह्यांच्याकडे विधीप्रवाह टोला असा लेखी हक्कन भेद्यसाध्या पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशीर पुराव्यासकट आपली हक्क आमचे कार्यालय १२२/११७, सत्यम शिवाय शांति संदर, पहिला मजला, नारायणपूर-(प.) ता. वसई जि. पालघर, येथे सादर केली पाहिजे अन्यथा कोणत्या काहीच हक्कना नाही व हक्कन/हक्क असल्यास तो सादर देण्यात आला आहे असे समजून सदर मिळकत आगदी निर्बंधित व बोचोविरहित आहे असा नानाधिकार द्यावला देण्यात येईल ही नोंद घ्यावी. दिनांक : १५/०९/२०२० सही/-

जनसेवा सहकारी बँक (बोरिवली) लि.
मुख्य कार्यालय: नंदमार्ग, एन. टी. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९३
फोन नं. (०२२) २६३३ ६००४ / ००१२ / ००३३
सोन्याच्या दागिन्यांच्या लिलावासाठी जाहीर सूचना
खालील नमुद व्यक्तींनी जनसेवा सहकारी बँक (बोरिवली) लि. च्या शाखेतून सोने ताणत घेतून कर्ज सुधिया घेतली आहे. सगळ्यांना याद्वारे कळविण्यात येते की, जाहीर लिलाव हा विविध सूचना प्राप्त होऊनही कर्जाचा परतवाव न केल्यामुळे संबंधित तारखे आणि ठिकाण येथे करण्यात येईल. प्राधिकृत अधिकार्यांना लिलावाची तारीख पुढे ढकलणे आणि सुट्टीमुळे तारीख पुढे ढकलणे किंवा संबंधित तारखेला लिलाव न करण्याचे अधिकार मिळत आहेत. कोणत्याही कर्जदाराचे निघन झाले असल्यास सदर सूचना ही त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधींवर बंधनकारक आहे. याद्वारे सदर कळविण्यात येते की, जर संपूर्ण कर्ज निभावण्यासाठी बोली रक्कम अगदी असल्यास कर्जदार आणि/किंवा त्यांचे प्रतिनिधी/कायदेशीर वास्तू उचित रक्कम चुकती करण्यासाठी जबाबदार राहतील. इच्छुक बोलीदारांनी रु. ११८/- (बिना-परतवावाचोय) चे निविदा अर्ज प्रपत्र, केवासी दस्तावेज (पंकाळ/वासपेट) आणि आधाराकार्ड) मार्फत त्यांच्या बोली सादर करणे आवश्यक आहे. बोली स्वीकारल्या त्वरित संपूर्ण बोली रक्कम जमा करावी आहे आणि सोने प्राप्त करावे आहे.

अॅटलांटा लिमिटेड
नों. का. : ५०४, समग्रण, न्यू लिंक रोड, चकाला, मिनाटोर हॉटेल जवळ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९९.
वेबसाईट : www.atlantalimited.in, दूरध्वनी : +९१-२२-२८२२७१५, वेबसाईट : www.atlantalimited.in, सीआयएन : एल६४२००एमएच१९८४पीएलसी०३१८५२
३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिष्कृत वित्तीय निष्कर्षांचा उतारा (रु. दशलक्षात)